

दिनदयाळ आदिवासी सहकारी सूत गिरणी अवर्किल
उदयनगर, (पिंपळनेर) ता: साको, जि. धुळे या संस्थेशा
शासकीय भाग भांडवल मंजूर करणे.

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक : ससूगी-२००८/प्र.क्र. २६/का.३

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२

दिनांक : २६ ऑगस्ट, २००८

- वाचा : १) शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्र. आविम-१०९६/प्र.क्र. १४३/का.३,
दि. १४.१०.१९९८.
२) शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्र. आविम-२००२/प्र.क्र. ४७/का.३,
दि. २९ मार्च, २००७.
३) संचालक, वस्त्रौद्योग, महाराष्ट्र शासन नागपूर यांचे क्र.क्ष(१)/सुतगी/२८६८/२००८
दिनांक १५ मार्च २००८.
४) शासन निर्णय, सहकार पणन वस्त्रौद्योग विभाग, क्र.सूलगी-४७७/प्र.क्र. ५६/टेक्स्ट-३(मी)
दिनांक ८ जुलै, २००८.
५) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र. ४५/का.७,
दि. ८ ऑगस्ट, २००८.
६) शासन शुद्धीपत्रक, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र. ४५/का.७,
दि. १४ ऑगस्ट, २००८.

प्रस्तावना :- आठव्या पंचवार्षिक योजनेच्या कालाखधीपर्यंत महाराष्ट्र राज्यात दोन आदिवासी सहकारी सूत गिरण्यांना शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यात दिनदयाळ आदिवासी सहकारी सूत गिरणी भर्या, उदयनगर (पिंपळनेर), ता. साको, जि. धुळे या संस्थेचा समावेश आहे. सदर सूत गिरणीला आतापर्यंत शासनाकडून रुपये १८२३.४० लक्ष इतके शासकीय भाग भांडवल मंजूर करण्यात आलेले आहे.

२. प्रस्तावनेतील अनुक्रमांक ४ दिनांक ८ जुलै, २००८ च्या शासन निर्णयान्बद्ये सदर सूतगिरणीच्या सुधारित रु. ५२०३.०० लाख रुपयांच्या प्रकल्प आडवासास सहकार, पणन व वस्त्रौद्योग विभागाने मान्यता दिलेली आहे. सदरहू सहकारी सूतगिरणी ही राज्यातील एकमेव आदिवासी सहकारी सूत गिरणी असून या सूत गिरणीचे एकूण ५७२६.४० समासदांपैकी अनुसृथित जमातीचे ५६७४.४०, इतर ५८ व महाराष्ट्र शासनाचा एक प्रक्रियापैकी आहे. अडापर्वत सदर सूत गिरणीच्या रु. १८२३.४० लाख इतके शासकीय भाग भांडवल

भू. १८ वर्ष १५८ रु. ५८

मंजूर करण्यात आले आहे. या सूतगिरणीच्या सुधारीत प्रकल्प अहवालाची वाढीव किंमत रु.५२०२.०० लाख लक्षात घेऊन उर्वरित रु.५१७.५० लाख एवढे शासकीय भागभांडवल सन २००८ या पावसाळी अभिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :- आदिवासी उपयोजना क्षेत्रातील सदरहू दिनदयाळ आदिवासी सहकारी सूत गिरणीस शासकीय भाग भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी पावसाळी अधिवेशन २००८ च्या पुरवणी मागणीद्वारे रु. ५,१७,५०,०००/- (रुपये पाच कोटी सतत लाख पश्चास हजार फक्त) इतकी तरतूद मंजूर करण्यात आली असून आता महाराष्ट्र (वित्तीय पुरवणी) विनियोजन अधिनियम, २००८ (सन २००८ द्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २५) म्हणून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग- चार दिनांक ३० जुलै, २००८ रोजी पुरवणी मागण्यांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीच्या वितरणासाठी पारित झाला आहे.

२. प्रस्तावनेतील अनुक्रमांक ५ शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. बीयुडी- २००८/ प्र.क्र. ४५/ का.७, दिनांक ८ ऑगस्ट, २००८ अन्वये सदरहू तरतूद सहनिबंधक सहकारी संस्था (आदिवासी विकास), नाशिक यांच्या अधिनस्त ठेवण्यात आलेली रु. ५,१७,५०,०००/- (रुपये पाच कोटी सतत लाख पश्चास हजार फक्त) एवढे शासकीय भाग भांडवल दिनदयाळ आदिवासी सहकारी सूत गिरणी मर्या.उदयनगर (पिंपळनेर), ता. साक्री, जि. धुळे या सूतगिरणीस संगणक प्रणालीद्वारे सन २००८-०९ या आर्थिक वर्षात या शासन निर्णयान्वये वितरित व खर्च करण्यास मंजूरी देण्यात येत आहे.

३. सदर शासकीय भागभांडवल शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्र. आनिम-१०९६/ प्र.क्र.१४३/का.३/ दि. १४.१०.१९९८ अन्वये विहित केलेल्या अटी आणि शर्तीच्या अधीन राहून मंजूर करण्यात येत आहे. तसेच शासनाने भविष्यात आणखी काही अटी व शर्ती निश्चित केल्यास अशा अतिरिक्त अटी व शर्ती संस्थेस बंधनकारक राहतील.

४. सह निबंधक सहकारी संस्था (आ.वि.) नाशिक यांना वर उल्लेख केलेल्या रु. ५,१७,५०,०००/- (रुपये पाच कोटी सतत लाख पश्चास हजार फक्त) इतकी रक्कम संबंधित जिल्हा कोषागार अधिकारी यांच्याभार्फत कोषागारातून काढून ती संबंधित सूत गिरणीस अदा करण्यासाठी प्राधिकृत करण्यात येत आहे. सदर मंजूर केलेली शासकीय भाग भांडवलाची रक्कम संचालक, हातमाग, यंत्रमाग व वस्त्रोद्योग, नागपूर व संबंधित गिरणीच्या नावे महाराष्ट्र राज्य सहकारी बँका, कोणत्याही राष्ट्रीयकृत बँक/ शाखेत उघडावयाच्या संयुक्त खात्यात जमा करावी. संचालक, हातमाग यंत्रमाग व वस्त्रोद्योग, नागपूर यांनी गिरणीचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी करावा लागणारा खर्च लक्षात घेऊन त्या खर्चानुसार आवश्यक रक्कम गिरणीस वापरण्यास परवानगी द्यावी. तसेच मंजूर केलेल्या रक्कमेच्या संदर्भात गिरणीच्या संचालक मंडळाने गिरणीच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे व अनावश्यक खर्च टाळावा.

५. सदर सहकारी सूतगिरणीस मंजूर करण्यात आलेले शासकीय भाग भांडवल हे मागणी क्र. टि-६ मुख्य लेखाशिर्ष- ४४२५, सहकारवरील भांडवली खर्च- पंचवार्षिक योजनांतर्गत योजना- ०१ सहकारी सूत गिरण्या -७९६ जनजाती क्षेत्र उपयोजना -(०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना- राज्य योजनांतर्गत योजना-(०१) (०४) सहकारी सूत गिरण्यांना भाग-भांडवली अंशदान (४४२५ ०४६३) ३२, अंशदाने या

लेखाशिर्षाखाली खर्दी टाकण्यात यावा व झालेल्या खर्दाबाबतचा अहवाल उपयोगीता प्रमाणप्रत्रासह सर्व संबंधिताना व शासनास सादर करावा.

६. हा शासन निर्णय सहकार व वस्त्रोद्योग विभाग तसेच वित्त विभागाच्या सहमतीने व किंवा विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. २३५आ/०८/व्यय १४ दिनांक ३०-६-२००८ अन्वये मंजूर करण्यात येत आहे.

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २००८०८२६१५१३०५०१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,


(सौ. ना. बागुल)
अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

सह निबंधक, सहकारी संस्था, आदिवासी विकास, नाशिक.

सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.

संचालक, हातमाग, यंत्रमाग व वस्त्रोद्योग संचालनालय, नागपूर.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, धुळे, जि. धुळे.

महालेखापाल, महाराष्ट्र राज्य-१/२, मुंबई/ नागपूर.

सहकार व वस्त्रोद्योग विभाग (टेक्स-१) मंत्रालय, मुंबई-३२.

वित्त विभाग (व्यय-१४ व अर्थ-१७), मंत्रालय, मुंबई-३२.

कक्ष अधिकारी (का.६ व ७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

जिल्हाधिकारी, धुळे/ नाशिक

जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार.

कार्यकारी संचालक, ऑल इंडिया फेडरेशन को. ऑप. स्पिर्नांग मिल-१४ मर्झबान रोड, मुंबई.

सर व्यवस्थापक, महाराष्ट्र स्टेट स्पिर्नांग मिल फेडरेशन, वकील हाऊस, बेलार्ड इस्टेट, मुंबई

अध्यक्ष, दिनदयाळ सहकारी सुत गिरणी मर्या., उदयनगर (पिंपळनेर) ता. साक्री, जि. धुळे

निवडनस्ती, का. ३ आदिवासी विकास विभाग.